

फिर्यादीचा उलटतपास आरोपीतर्फे विद्वान विधीज्ञ श्री.पी.ई.बारवकर यांच्यामार्फत शपथेवरसुरु-

१६. माझे शिक्षण १२वी झाले आहे. मला मराठी, हिंदी व इंग्रजी चांगले ज्ञात आहे. आमची संस्था सन १९९८ मध्ये स्थापन झाली. मी संस्थेत सन २०१६ पासून कार्यरत आहे. मी संस्थेत न्यायालयीन खटल्यात माहितगार इसम म्हणून काम पहायचो. हे खरे की, प्रस्तुतचा खटला हा मी स्वतः दाखल केलेला नाही. हे खरे नाही की, त्यामुळे मला खटल्याबाबत काही माहिती नाही. हे खरे की, आमची संस्था ही सहकार कायद्यांतर्गत स्थापन झाली असून त्या कायदानुसार संस्थेचे कामकाज चालते. आमची संस्था ही सभासदांना घर बांधणी, लग्न कार्य तसेच छोटे व्यवसाय यासाठी कर्ज देते. त्यावेळी सभासदांकडून कर्ज मागणीचा फॉर्म व वचन चिठ्ठी घेतली जाते. या व्यतिरिक्त अन्य कोणती कागदपत्रे घेतात याची मला माहिती नाही.

१७. आरोपीला आमच्या संस्थेने कशासाठी कर्ज दिले होते ते मला सांगता येणार नाही. कर्जाची परतफेड केली अगर हप्ते भरले याबाबत मला काही माहिती नाही. हे खरे की, आरोपीने कोणत्या कारणासाठी व किती तारखेला आमच्या संस्थेकडून कर्ज घेतले ते मला सांगता येणार नाही. हे खरे नाही की, कर्ज देताना संस्था संरक्षणासाठी धनादेश घेते. हे खरे की, संस्थेने किती टक्के व्याजाने आरोपीला कर्ज दिले होते ते मला सांगता येणार नाही. हे खरे नाही की, आरोपीला कर्ज किती वर्ष मुदतीकरिता देण्यात आले होते ते मला सांगता येणार नाही. हे खरे की, कर्ज देताना संस्था शेअर्सची रक्कम ठेऊन घेते. आरोपीची संस्थेत शेअर्स ठेवची रक्कम किती आहे ते मला सांगता येणार नाही. हे खरे नाही की, कर्ज देताना संस्था कागदपत्रांवर पिग्मी एजंटची सही घेते. हे खरे की, संस्था ही पिग्मी एजंटमार्फत रक्कम वसुली करते. आरोपीने पिग्मी एजंटमार्फत कर्जाची रक्कम भरली अगर कसे मला माहिती नाही.

१८. हे खरे की, आमच्या संस्थेचे दर पाच वर्षांनी ऑडिट होते. हे खरे की, त्या ऑडिटमध्ये थकित कर्जदारांची नावे, मुद्दल, व्याज याबाबतचा ताळेबंद लिहिला जातो. ऑडिटमध्ये बुडीत कर्ज नमुद असते अगर कसे मला माहिती नाही. हे खरे की, आरोपीला संस्थेने कोणत्या खात्यातून कर्ज दिले होते ते मला सांगता येणार नाही. हे खरे की, संस्थेच्या ऑडिटची कागदपत्रे न्यायालयात दाखल केलेली नाहीत. हे खरे की, आरोपीच्या कर्जाचा खाते उतारा न्यायालयात दाखल केलेला नाही. हे खरे नाही की, आरोपी आमच्या संस्थेचे कोणतेही देणे लागत नसल्याने खाते उतारा व ऑडिट दाखल केले नाही.

१९. हे खरे नाही की, संस्थेने आरोपीला कर्ज वसुलीबाबत कोणतीही नोटीस दिली नाही. हे खरे नाही की, ती नोटीस न्यायालयात दाखल केली नाही. संस्थेने कर्जाच्या थकित रकमेबाबत आरोपीला नोटीस दिली अगर कसे मला सांगता येणार नाही. हे खरे नाही की, वादातील धनादेशात पेई, रुपीज व सही यांच्या शाईत फरक आहे. हे खरे नाही की, वादातील धनादेश हा आरोपीने कर्जास तारण म्हणून आमच्या संस्थेला दिला. हे खरे नाही की, तो धनादेश आरोपीला कोणतीही माहिती न देता संस्थेने भरला आहे. हे खरे नाही की, आरोपीने वादातील धनादेश संस्थेला कधीही दिला नाही. हे खरे नाही की, वादातील धनादेशावरील हस्ताक्षर आरोपीचे नाही. हे खरे नाही की, निशाणी ४७ वरील नोटीस खोट्या मजकुराची होती. हे खरे नाही की, निशाणी ४७ वरील नोटीस आरोपीला मिळाली नाही. हे खरे नाही की, आरोपी आमच्या संस्थेचे कायदेशीर देणे लागत नाही. हे खरे नाही की, कर्जाला तारण म्हणून दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून खोटा खटला दाखल केला. हे खरे नाही की, वादातील धनादेश हा मुदतबाह्य भरला आहे. हे खरे नाही की, संस्थेला मदत व्हावी म्हणून मी खोटी साक्ष देतो.

उलटतपास पूर्ण.

फेरतपास नाही.

सं.फौ.ख.नं.४१२/२०१३

श्रवणोत्तर स्वीकृत,

(प्राजक्ता राजीव सबनीस)

दि.०४/०२/२०२६

न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, इंदापूर,

ता.इंदापूर, जि.पुणे.